

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत 'संरक्षित शेती घटकांतर्गत डालिंब पिकासाठी अँन्टी हेल नेट कव्हर' या प्रकल्पासाठी सन २०२२-२३ साठी रू. ५४९.४२ लाख रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्रमांक : राकृवि २०२३/प्र.क्र. ३५/९-अ

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२

दिनांक : ०९ फेब्रुवारी, २०२३

संदर्भ:- १. राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या राज्य स्तरीय प्रकल्प मंजूरी समितीच्या ३१ व्या बैठकीचे इतिवृत्त-शासन पत्र जाक्र. NO. RKV -२०२२/C.R.२२७/१४A, Date-०६/०९/२०२३
२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांचे जा.क्र. मराफऔवम/सं.शे./३६८५/२०२३, दि.०९/०२/२०२३

प्रस्तावना :-

मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील ३१ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीमध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेमध्ये 'संरक्षित शेती घटकांतर्गत डालिंब पिकासाठी अँन्टी हेल नेट कव्हर' या प्रकल्पासाठी सन २०२२-२३ मध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रकल्पांतर्गत एकूण रू. १०७२.२२ लाखाचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरूपात रू. ५४९.४२ लाख निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी रू. ५४९.४२ लाख नियतवाटप मंजूर केलेले आहे.

सन २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेमध्ये संरक्षित शेती घटकांतर्गत डालिंब पिकासाठी अँन्टी हेल नेट कव्हर हा प्रकल्प राबविण्यास रू. ५४९.४२ लाख कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तदनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

- १) सन २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेमध्ये "संरक्षित शेती घटकांतर्गत डालिंब पिकासाठी अँन्टी हेल नेट कव्हर" हा प्रकल्प राज्यात राबविण्यास रू. ५४९.४२ लाख निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदर प्रकल्प राष्ट्रीय कृषि विकास योजना आणि लाभार्थी यांच्यामध्ये ५०:५० या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी रू. ५४९.४२ लाख निधी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- २) प्रकल्पाचे नियंत्रण अधिकारी संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, महाराष्ट्र राज्य, पुणे हे राहतील. तसेच या योजनेचे आहरण व संवितरण अधिकारी हे सहाय्यक संचालक, लेखा हे राहतील.
- ३) सदर प्रकल्प महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांचेमार्फत निर्गमित मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राबविण्यात यावा.
- ४) राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या मंजूर निधीपैकी केंद्र शासनाचा हिस्सा ६० टक्के व राज्य शासनाचा हिस्सा ४० टक्के राहिल.

- ५) सदर प्रकल्प एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राबविण्यात येईल.
- ६) प्रकल्पांतर्गत लाक्षांकाचे व निधीचे वाटप डाळिंब पिकाच्या क्षेत्रानुसार जिल्हानिहाय मंडळ स्तरावरून करण्यात यावे.
- ७) प्रकल्पांतर्गत महाडिबीटी प्रणालीवर लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांची निवड लॉटरी (Lottery) पध्दतीने करण्यात यावी.
- ८) निवडलेल्या लाभार्थ्यांना सक्षम प्राधिकारी यांनी पूर्व संमती दिल्यानंतर तसेच काम पूर्ण होवून मोक्यात पासणी झाल्यानंतर अनुदान आधार लिंक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावे.
- ९) सदर घटकांतर्गत लाभार्थ्यांस गुणवत्तापूर्ण साहित्य पुरवठा नोंदणीकृत उत्पादकाकडून होणे आवश्यक राहिल. त्यासाठी संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांचेस्तरावर उत्पादक व साहित्याचे तांत्रिक निकष उभारणी साहित्य याबाबत नोंदणी प्रक्रिया राबविण्यात यावी.
- १०) प्रस्तुत प्रकल्प राबविण्याकरीता निधी वितरणाची कार्यवाही राष्ट्रीय कृषि विकास योजना कक्ष, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून करण्यात येईल,
- ११) योजनेतील निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजना कक्ष, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय यांच्याकडे वेळोवेळी सादर करण्याची कार्यवाही करावी.
- १२) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांनी, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेचा आर्थिक व भौतिक प्रगती अहवाल विहित मुदतीत केंद्र शासनाला तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजना कक्ष, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय यांना सादर होईल याची दक्षता घ्यावी.
- १३) प्रस्तुत प्रकल्प राबविण्याकरीता वितरीत केलेला निधी लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात यावा. सदर निधी अखर्चित राहणार नाही याची अंमलबजावणी यंत्रणांनी काळजी घ्यावी.
- १४) सदर शासन निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावी. या योजनेसाठी खर्च करताना सर्व वित्तीय नियम, विनियम, वित्तीय शासन निर्णय, अधिसूचना, आदेश, केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांचे या संदर्भातील निरीक्षण आणि खर्चात अनियमितता होणार नाही, या अटीच्या अधिन राहून निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- १५) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२३०२०९१७३७४४५६०९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांक्षातिक करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(हे. गो. म्हापणकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.

- २) मा. मंत्री (कृषी) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई -३२
- ३) मा. मंत्री (फलोत्पादन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई -३२
- ४) मा. विधानपरिषद/विधानसभा सदस्य, विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ५) मा. प्रधान सचिव (कृषि) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई -३२
- ६) आयुक्त (कृषी), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ७) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे
- ८) सर्व संचालक, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- ९) सर्व विभागीय कृषि सहसंचालक, महाराष्ट्र राज्य,
- १०) सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, महाराष्ट्र राज्य,
- ११) सहाय्यक संचालक (लेखा) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १२) महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) मुंबई /नागपूर,
- १३) संचालक लेखा व कोषागार अधिकारी, मुंबई (२ प्रती)
- १४) सहसंचालक लेखा व कोषागारे संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५वा मजला, मुंबई -३२,
- १५) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- १६) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- १७) निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई
- १८) लेखाधिकारी, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे
- १९) कक्ष अधिकारी (राकृवियो), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
- २०) माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई-३२.
- २१) निवड नस्ती.